



पुष्पवतीविचार

१०६९ तथा

सूतकविचार.

संग्रहकर्ता

खीमजी नीमसिंह माणेक.

बपावी प्रसिद्ध करनार

श्रावक नीमसिंह माणेक,

जैन पुस्तक प्रसिद्ध करनार तथा वेचनार.

मांकवी, शाकगद्वी, मुंबद्

दृतीयावृत्ति.

निर्णयसागर ग्रापखानामां बपावी प्रसिद्ध करी.

वीर संवत् २४४४ विक्रम संवत् १९७४ सने १९१८.

जैनोपयोगी अति उत्तम ग्रंथो.

प्रकरण रत्नाकर ज्ञाग १ लो	६-४-
प्रकरण रत्नाकर ज्ञाग ४ थो	८-८-
जैनकथारत्नकोष ज्ञाग १ लो	३-०-
जैनकथारत्नकोष ज्ञाग १ जो	२-१२-
जैनकथारत्नकोष ज्ञाग ४ थो	३-४-
जैनकथारत्नकोष ज्ञाग ६ ढो	१-८-
जैनकथारत्नकोष ज्ञाग ७ मो	३-८-
जैनकथारत्नकोष ज्ञाग ८ मो	३-४-
जैनतत्त्वादर्श हिंदी ज्ञाषांतर	५-०-
जैनतत्त्वादर्श गुजराती ज्ञाषांतर	४-०-
पांमुच्चरित्र रंगीन चित्र सहित	६-०-
वैराग्यकहपदता ज्ञाषांतर	३-८-
अज्ञानतिमिरज्ञासकर	३-०-
सुक्तमुक्तावली अनेक कथाऊ युक्त	३-०-
हरिजनसूरिकृत ब्रतीश अष्टक	२-०-
जैनकुमारसंज्ञव महाकाव्य	१-०-
ज्ञात्रुंजयमाहात्म्य ज्ञाषांतर	१-८-
अध्यात्मसार प्रश्नोत्तर ग्रंथ	१-८-
जंबूस्वामी चरित्र कथाऊ युक्त	०-१२-
अढीघीपना नकशानी हकीकत	१-८-
चंद राजानो रास अर्थ तथा चित्र साथे	५-०-
समरादित्य केवलीनो रास	४-०-
श्रीपाल राजानो रास	३-०-

प्रस्तावना.

—८४७९—

आ जगतमां समस्त प्राणीमात्रने त्राणचूत, शरण-
चूत, आ ज्ञव तथा परज्ञवमां हितकारी, सुखकारी,
कद्याणकारी ने मंगलकारी एवां त्रण तत्त्व ढे. तेनां
नाम कहे ढे. एक तो देव श्रीअरिहंतजी, बीजा
गुरु सुसाधु तथा त्रीजो धर्म ते श्रीकेवलिन्नाषित.
ए त्रण तत्त्व ढे, तेने आराधवानुं मुख्य कारण अना-
शातना ढे, अने एने विराधवानुं मुख्य कारण आशा-
तना ढे. ते आशातना पण विशेषे करी अशुचिपणा
थकी थाय ढे. ते अशुचि वली बे प्रकारनी ढे.
एक तो ऊऱ्य थकी अशुचि अने बीजी जाव थकी
अशुचि जाणवी.

तेमां जाव अशुचि कार्यरूप ढे, अने ऊऱ्य
अशुचि तेना कारणरूप ढे. कारणशी कार्य थाय ढे,
ए वात सर्वे शास्त्रोमां प्रसिद्ध ढे, तो अहीं जाव
अशुचि जे ढे ते अशुद्ध लेश्या तथा अशुद्ध मना-
दिकना योग अने कषायादिकनी ढे, केमके ए
अशुद्ध लेश्यादिकनां जे पुज्जलो ढे ते केवां ढे ? तो के
श्वान, सर्प, अश्वादिक मरण पामेलां जे पशुउतेमनां

(६)

सङ्गी गयेकां कबेवरमां जे डुर्गंध होय ढे ते करतां पण अनंतगणी डुर्गंध ए अशुद्ध लेश्यादिकनां पुज्जलोमां कहेव ढे; ए वात श्रीउत्तराध्ययन तथा नगवती प्रमुख सूत्रोमां प्रसिद्ध ढे.

हवे अशुद्ध लेश्यादिक थकी व्याशी पापप्रकृति बंधाय ढे, ते पण अशुचिज जाणवी; कारण के अशुचिरूप कारणाथी कार्य पण अशुचि थाय ढे, एटले अशुचिरूप कर्म बंधाय ढे, अनेते थकी नरकादिकनी गति जीवने प्राप्त थाय ढे. एम कारणे कार्य थाय ढे.

हवे ए पूर्वोक्त जे ज्ञाव अशुचि ढे तेनी मूलो-त्पत्ति ऊव्य अशुचि थकी थाय ढे; कारण के ऊव्य ते ज्ञावनुं कारण ढे, माटे प्रथम ऊव्य थकी अशुचि टालवा विषे प्राणीमात्रने यत्त करवानी घणीज जरुर ढे. ते ऊव्य अशुचिना अनेक प्रकार ढे. तेनो अधिकार श्रीगणांग प्रमुख सूत्रोने विषे ज्यां अस-ज्ञायनो विवरो कस्यो ढे त्यांथी जाणी लेवो.

हवे ते समस्त असज्जायमां मोटी असज्जाय तथा समस्त अशुचिमां मोटी अशुचि अने समस्त आशातनाउमां शिरोमणीज्ञूत आशातना तेमज सर्व पापबंधननां कारणोमां महत् पाप उपार्जन करवानुं

(३)

मुख्य कारण तो स्त्रीउने जे रुतु प्राप्त थाय रे, अर्थात् जे पुष्पवती कहेवाय रे, एटके स्त्रीउने अटकाव अथवा कोरे बेसवानुं थाय रे अने जेने लोकोक्तिए रुतुधर्म कहे रे, ते रुतुधर्म यथार्थपणे न पाववा विषेनुं रे.

ते विषेनो सर्वे जनोने बोध थवा सारु संदेपमात्र शास्त्रोमांथी सार लइने पुष्पवती स्त्रीए केवी रीते वर्तंतुं ते संबंधीना अधिकारनी बे सज्जायो जे पूर्वे लोकोपकारने अर्थे कोइ महापुरुषोए बनावेली रे ते तथा एज विषय संबंधी सिद्धांतोक्त ठ गाथाउरे तथा असज्जाइना अटकाव संबंधीनी सज्जाय, ए रीते बधा मधीने चार ग्रथोनो समावेश करीने आ पुस्तक अमोए ठपाव्युं रे, तो आ ग्रंथमां करेला उपदेश ग्रमाणे जे पुष्पवती स्त्रीउ पोते ग्रवर्तशे, बीजाने ग्रवर्तावशे तथा ग्रवर्तनारने सहाय आपशे तेने अत्यंत लाज थशे, अने तेने परंपराए मोहसुखनी ग्राति पण अवश्य थशे.

जे ग्राणी आ ग्रंथमां करेला उपदेशथी विपरीत ग्रवृत्ति करशे, अथवा ए वातमां शंका कांक्षा करशे ते ग्राणीनी लक्ष्मी तथा बुद्धिनो आ ज्ञवमां नाश

थशे, अने सम्यक्त्व तो तेमां होयज क्यांथी ? अर्थात् नज होय. तेना घरना अधिष्ठायिक देवो तेने मूकी जशे, अने ते जीव मिथ्यादृष्टि, अनंत संसारी, दुराचारी तथा कदाग्रही जाणवो, केमके एम कल्या थकी देव, गुरु तथा धर्मनी मोटी आशातना थाय डे, ते वात आ ग्रंथ वांचवा थकी विवेकी जनोना ध्यानमां तरत आवशे.

बली हालमां विषम कालने विषे धूम्रकेतु यहना प्रज्ञाव थकी अत्यंत जम बुद्धिने धारण करनारा जिनप्रतिमाना द्वेषी डे. बली आवी रीते प्रति-कूलपणे प्रवृत्ति करनारा लोको एम कहे डे के गुंबडा फूट्यानी माफक अथवा अन्य कोइ शरी-रमां विकार थाय तेनी पेरे झुतुवंती छीने अमक-वाथी कांइ पण अशुचिपणुं प्राप्त अतुं नथी, कारण के शरीरनी मांहेली कोरे पण अशुचि ज्ञरेखीज डे, एवुं तेउनुं बोलबुं अयोग्य डे, कारण के गुंबदां विगेरे जे फूटे डे तेने पण अस-ज्ञाइ श्रीराणांग प्रमुख सूत्रने विषे कहेखीज डे, अने शरीरनी अन्यंतर जे अशुचि कहेवाय डे ते तो शरीर उपरथी मोहनो परित्याग करवाने अर्थे जावनारूप

(५)

ठे, पण ए रक्तादिक जे ठे ते शरीरथी बहार नीकछ्या विना एने अशुचि कहेवायज नहीं एवो नियम ठे, कारण के श्रीपत्रवणाजी उपांगमां शरीर थकी बाहिर अशुचि नीकछ्या पठी तेमां चौद प्रकारना अशुचिस्थानीया जीवो उत्पन्न थाय ठे, परंतु ते जीवो शरीरमां अशुचि रह्या थकी उत्पन्न अताज नथी. ए उपरथी स्पष्ट देखाय ठे के शरीरनी अंदरनी अशुचि कहेवायज नहीं.

ऋतुवंती स्त्रीना रुधिरनी जे अशुचि ठे ते अत्यंत ब्रह्मताना विकारने धारण करनारी ठे, कारण के शरीर संबंधी लघुनीति, वर्मीनीति, शुंक, श्लेष्म, रुधिर विगेरे जे अशुचिते ठे तेमां पण परस्पर घणो तफावत ठे. तेम ऋतुवाली स्त्रीनी अशुचि ठे ते बीजी अशुचि करतां अत्यंत विशेष अशुचिमय ठे. जेम सर्पादिक जेरी जनावरोनां मुखमां जेर तो थाय ठे, परंतु कोश्कना करम्बवाथी तरत माणस मरणदशाने प्राप्त थाय ठे, अने कोश्कना करम्बवाथी तेने क्वचित् पीका थाय ठे, पण तेथी कशी हरकत थती नथी एवी तारतम्यता ठे. वक्ती श्रीगणांग तथा नगवती प्रमुख सूत्रोमां एवुं पण

(६)

कहेलुं डे के मनुष्यनुं उत्कृष्ट फेर जे डे ते झेरनां पुज्ख अढीद्वीप प्रमाणे डे अने जघन्य थकी तो अनेक प्रकारे डे.

ए रीते जेम झेरनां पुज्खमां तारतम्यता डे तेम अशुचिनां पुज्खमां पण तारतम्यपांगुं डे. ते कारणे पूर्वोक्त झेरने दृष्टांते पुष्पवती स्त्रीनी अशुचिनां जे पुज्ख डे ते सर्वोत्कृष्ट अशुचिमय जाणवां. एथी समस्त शुन लक्षण तथा शुन गुणोनो नाश आय डे, मारे अशुचि अवश्य टालवी.

विशेष नवी आवृत्तिमां प्रथम सज्जायनो जावार्थ तेमज बीजो केटलोएक सुधारो वधारो करी अमोए गये वर्षे डपावेल, परंतु तेनी तमाम नक्ख खपी जवार्थी तेनी आ बीजी आवृत्ति डपाववामां आवी डे. आ ग्रंथनी अंदर शास्त्रविरुद्ध डपायुं होय तो तेनी श्री समस्त संघ पासे हमा चाहीए डीए.

ली. प्रकाशक.

१ “ आ ग्रंथमां कहेली हकीकत यथार्थ ने शास्त्रोक्त डे एम अमो खात्रीथी कही शकता नथी. ”



॥ श्रीगौतमगुरुच्यो नमः ॥

॥ अथ कृतुवंती स्त्रीनी सज्जाय प्रारंजः ॥

कृतुवंती नारीउ परिहरे रे, बीजे वस्त्रे न अमुके ॥
सांजे रात्रे नारी मत फरो रे, मत बेसजो तडके ॥ १ ॥

अर्थात् जेने रजोदर्शन अयुं होय अथवा जे बाझने दूर
बेसवानुं प्राप्त अयुं होय तेमणे नीचेनी बाबतोनो त्याग करवो.
पोते जे वस्त्र पहेयुं होय ते सिवायनां बीजां वस्त्रने अमुकबुं नहीं
तेमज सायंकाले अने रात्रीए एवी नारीउए बहार फरवा
नीकदबुं नहीं, अने दिवसना ज्ञागमां तमके पण न बेसबुं.

मत ज्ञालवी नार मालनी रे, भाँमुवां धर्मठाम ॥
प्रज्ञु दर्शन पूजा सद्गुरु रे, वांदवा तजो नाम ॥ २ ॥

मालणे जोवी नहीं अने धर्मस्थानकोमां जबुं आवबुं नहीं,
कारण के तेथी आशातना आय. प्रज्ञुनां दर्शन करवां, प्रज्ञुनी
पूजा करवा देरासरे जबुं अने सद्गुरुने वांदवा उपाश्रयमां
जबुं ए सर्व बाबतोनो कृतुवंती बाझने माटे निषेध कर-
वामां आव्यो डे.

षमिक्कमणुं पोसह सामायिक रे, देववंदन माला ॥
जलसंघ ने रथजातरा रे, दर्शन दोष ठाला ॥ ३ ॥

पमिक्कमणुं, पोसह, सामायिक तथा देववंदन पण ते दिव-

(८)

सोमां आवी बाइर्जने माटे निषिद्ध ढे तेमज जलयात्राना
वरघोमामां के रथयात्राना वरघोमामां जाग लेवो ए पण रतुं
वंती बाइर्जने माटे नकामां पापनां ज्ञातां बांधवा जेबुं ढे.

रास खखाण धर्मकथा रे, व्रत पच्चरकाण मेलो ॥

स्तवन सज्जाय रास गहुंअबी रे, धर्मशास्त्र म खेलो॥४॥

द्यां रास वंचातो होय, व्याख्यान चालतुं होय तथा धर्मकथा
अती होय त्यां पण न जबुं. व्रत पच्चरकाण पण ते दिवसे न करवां,
अने स्तवन, सज्जाय, रास तथा गहुंबी अने धर्मशास्त्र पण
बांधवां नहीं.

खखाणुं खखे नहीं हाथशुं रे, न करे धर्मचर्चा ॥

धूप दीवो गोत्रजारणां रे, नहीं पूजा ने श्र्वा ॥ ५ ॥

रतुंवंती बाइर्ज हाथश्री कांइ देखनकार्य करी शके नहीं,
तेमज धर्मचर्चा करवानी पण मनाइ करवामां आवी ढे. धूप,
दीवो तथा गोत्रने ऊरवां विगेरे धर्मकर्मों पण परिहरवां
जोइए. पूजा अने श्र्वामां पण जाग न लेवो.

संघ जिमण प्रज्ञावना रे, हाथे देजो म लेजो ॥

बलिदान पूजा प्रतिष्ठानुं रे, मत रांधीने देजो ॥ ६ ॥

ज्यां संघ जमतो होय, प्रज्ञावना अती होय त्यां जबुं नहीं,
अने हाथश्री कांइ आपबुं के लेबुं नहीं. पूजा प्रतिष्ठा माटे
रसोइ रंधाती होय अथवा निर्देष बलिदाननी रसोइ माटे
तैयारीउ अती होय त्यां न जबुं अने पोताना हाथश्री
कांइ रांधी न आपबुं.

(८)

पूर्वज पाणी न नामीए रे, देव देवी हनुमान ॥
फल फूल तेल सिंझर तजो रे, धन धान्य सुदान ॥ ७ ॥

केटखीक बाझे पूर्वजोने पाणी पहोंचामवा वटवृक्षने पाणी
पाथ रे ते पण करबुं नहीं. देव, देवीजे अने हनुमान आदि
देवोने फल, फूल के सिंझर चमाववा जबुं नहीं. धन धान्यनुं
सुदान पण पोताना हाथे न आपबुं.

जणबुं गणबुं न वांचबुं रे, जोजन पाणी न पाबुं ॥
लग्न विवाह सीमंतनां रे, गीत गावा न जाबुं ॥ ८ ॥

रजोदर्शनना दिवसोमां जणवा गणवानुं तथा वांचवानुं,
पण बंध राखबुं. कोझने जोजन पीरसबुं नहीं तथा हाथेशी
पाणी पण न आपबुं. जे स्थले लग्न के विवाह अतो होय तथा
सीमंतनो उत्सव अतो होय ते स्थले पण गीत गावा न जाबुं.

धान्य सोके नवि जाटके रे, रांधणुं ते केम रांधे ॥
ददबुं न खांमबुं जरमबुं रे, कर्म करणशुं बांधे ॥ ९ ॥

धान्यने जाटकंबुं तथा धान्यमांशी कांकरा वीणवानुं काम पण
तेटखा दिवसो सुधी तजी देबुं. ज्यारे धान्यने जाटकवानी
तथा सोवानी मनाइ करी डे, तो पठी रांधणुं तो रंधायज
केम ? अर्थात् रजस्वला बाझे रांधवा सींधवानुं काम न
करबुं, तेमज काचा धान्यने पण स्पर्श न करवो. ददवानुं,
खांमवानुं तथा जरमवानुं काम जे बाझ आ दिवसोमां करे डे
ते बहु करिन कर्मो उपार्जे डे.

(१०)

शाक नीबुं मत मोखजो रे, फख फूख चुखचाक ॥
राइतानी राइ वाटे नहीं रे, मूखी औषध पाक ॥ १० ॥

ऋतुवंती बाइए लीबुं शाक समारवा बेसबुं नहीं. फख, फूखने
स्वच्छ करवा पण न बेसबुं. राइता माटे राइ वाटवी तथा औषध
के पाक तैयार करवा माटे उसमीयां खांसवां ए पण निषिद्ध डे.
खांस साकर गोख छुध दहीं रे, घृत तैख सुखमीजं ॥
खट रसने मत फरसजो रे, वखी धसाणुं नमीजं ॥ ११ ॥

खांस, साकर, गोख, छुध, दहीं अने धी, तेख तथा सुखमीनो
स्पर्श न करवो. तीखुं, खारुं, गढ़युं, कम्फुं विगेरे पद् रसोने पण
अम्भुं नहीं. ते सिवाय तेनां जे पक्कान्न अतां होय तेनो स्पर्श
न करवो जोइए.

पर्मिखाज्ञे नहीं साधु साध्वी रे, वस्त्र पात्र अनुपान ॥
रांक ब्राह्मणने हाथे आपे नहीं रे, दाणा लोट ने दान १२

साधु के साध्वी वहोरवा आवे तो ऋतुवंती बाइए तेमने
पोताना हाथथी वहोरावबुं नहीं. साधु, साध्वीने वस्त्र, पात्र के
अनुपाननी सामग्री पण स्वहस्ते वहोरावी न शके एटदुंज नहीं,
पण गरीब ब्राह्मण आंगणे मागवा आवे तो तेने पण दाणा,
लोट के एबुं बीजुं कांड दान आपी शके नहीं.

गाय ज्ञेंस ढोर दोवां ने बांधवां रे, भाण वासीं दुं हाथे ॥

दाश वलोणुं माखण तजो रे, अथाणुं नवि ते आथे १३ ॥

गाय अथवा ज्ञेंस विगेरे ढोरोने दोवां तेमज बांधवां नहीं.

(११)

क्षतुवंती बाझए पोताना हाथे भाण के वासींकुं पण न करबुं. भाश
वखोववानुं के माखण करवानुं पण तजां. तेमज अथाणुं
करवानुं होय ते पण न करबुं.

जल जरवाने जावे नहीं रे, डांडे गार ने माटी ॥
राम उटकंता दोष उपजे रे, वढवारु मेलो घाटी ॥१४॥

पाणी जरवा जबुं नहीं. दींपण गुंपणनुं काम पण एवी
बाझथी थइ शके नहीं. एउं वासणो मांजवाथी पुष्पवंती बाझ
दोषमां जराय ढे. आवा दिवसोमां कोइनी साथे गाढ क्षेत्र
कंकास पण न करवो.

जरत चित्रामण मत जरो रे, रंगराग मत करजो ॥
जोणुं रोणुं वगोणुं सदा रे, तमे जोवाने वरजो ॥१५॥

जरत के चित्रामणनुं काम पण क्षतुवंती नारीञ्जए परिहरबुं.
ज्यां उत्सव-आमोद अतो होय, किंवा ज्यां रंग-राग चालतो
होय त्यां न जबुं. तेमज जोणुं, रोणुं अने वगोणुं ए हमेशां
क्षतुवंती बाझए तजवां जोझए.

पापरु वर्मी ने सीधावर्मी रे, जली खांड विखेरो ॥
शेव सुंवाली ने फाफका रे, वणतां दोष घणेरो ॥१६॥

विवाहप्रसंगे अथवा एवाज बीजा उत्सवसमये बाझञ्जे
पोतपोतानां सगावालांञ्जमां पापरु, वर्मी, सीधावर्मी तथा
शेव, सुंवाली अने फाफका वणवा जाय ढे तेम क्षतुवंती स्त्री-
ञ्जए जबुं नहीं; कारण के एवी अवस्थामां शेव विगेरे वणवामां
घणे दोष शास्त्रोमां कह्यो ढे.

(१६)

सांधण सुंधण शीवणुं रे, म करो जोइ विचारी ॥
ढोर खाण बाफवा मत मेलजोरे, रमत बाजी निवारी ॥७

शीवबुं सांधबुं पण पुष्पवंती बाइर्जए परिहरबुं. जाणी
जोइने एवा दोषमां ज्ञराबुं नहीं. ढोरने माटे जे खाण
बाफवामां आवे डे ते पण न बाफबुं अने बीजी रमतो
पण त्यजी देवी.

परघर जमवा उजमे रे, मत बेसजो पांते ॥

हाथे ज्ञोजन पीरसे नहीं रे, न करे गोष्ठि एकांते ॥ ८ ॥

उत्सव दरमियान कोइने त्यां जमवानुं होय त्यां बधी
बाइर्ज एक पंक्तिए बेरी होय तेमनी साथे क्रतुवंती स्त्रीए अस्तीने
बेसबुं नहीं. क्रतुवंती बाइ पोताना हाथे कोइने पीरसे पण
नहीं तेमज कोइनी साथे एकांतमां वार्तादाप पण न करे.

दातण अंजन विद्येपने रे, वस्त्रान्नरण स्तान ॥
दर्पण फूल ज्ञोजन राते रे, पाणी मेलजो पान ॥ ९ ॥

दातण, अंजन, सुगंधी जब्योनुं स्वशारीरे विद्येपन, स्तान
तथा सुंदर वस्त्रान्नरण न करे, कारण के ए बधा श्रृंगारो डे
अने ते आवा अवसरे सजवा ए अयोग्य डे. दर्पणमां मुख
जोबुं, फुलनी माला धारण करवी, रात्रीए आहार करवो तेमज
पाणी पीबुं विगेरे त्याज्य डे.

ठमीयाल दाल तुम मत करो, मत बेसजो हिंमोले ॥
धाणी दालीया म शोकजो रे, मुख म ज्ञरो तंबोले ॥१०॥

(१३)

दाखने डम्बामां आवे रे, अथवा तो दाखने फोतरांथी
मुक्त करवामां आवे रे, ते कार्य पण रजस्वला बाझए न
करवुं. हिंमोखे बेसवानी पण मनाइ रे. तंबोख खावुं के धाणी
दाकीया शेकवा ए पण अविधेय रे.

खत पत्र हुंडी न वांचवी रे, नामुं देखुं न सूजे ॥
हसवुं न बोलवुं दोम्बुं रे, पुष्ट आहार न भुंजे ॥ २१ ॥

खत पत्र के हुंरी वांचवी नहीं. तेमज नामुं देखुं कर-
वानुं पण काम न करवुं. हसवुं, बोलवुं तथा दोम्बुं विगेरे
कर्मों पण परिहरवां. पौष्टिक आहार न करवो.

धातुपात्रे जोजन तजो रे, माटी काष्ठ पाषाण ॥
जोयण सोयण तेहमां रे, खाट पाट म जाण ॥ २२ ॥

धातुपात्रमां जोजन करवुं नहीं. माटीनुं, लाकमानुं के पाषा-
णनुं पात्र होय तो तेमां जोजन करीने पात्र क्यांइ पररवी देवुं.
विचार करतां एम लागे रे के धातुपात्र प्राणने संग्रही शक-
वानी शक्ति धरावे रे अने तेमां आकर्षक गुण रहेखो रे,
तेथी तेमां जोजन करवानी क्षतुवंती बाझने मनाइ करवामां
आवी हशे. सुवुं होय तो ज्ञोय उपर सुवुं, तेमां पण खाट
पाटनो त्याग करवो.

बुंद कावो तमे मत पीयो रे, मत यो हाथ ताळी ॥
रासमंम्बत मत खेलजो रे, नारी होय धर्मवाली ॥ २३ ॥

क्षतुवंती बाझए बुंदनो कावो करीने पीवो नहीं. अर्थात् जे-
टदां उत्तेजक पीणांडे रे ते वर्जवां. परस्पर हाथनी ताळी देवी

(१४)

नहीं तेमज्ज लेवी पण नहीं. रासमंख के ज्यां अनेक स्त्रीर्ज
मखीने रास रमे ठे तेमां ज्ञाग लेवा न जवुं.

साजन आवे मखो नहीं रे, छुंडणां दीयो केम ॥
नग्न बालक धवरावीए रे, घरे मत फरो तेम ॥ २४ ॥

साजन आवे तो तेने मखबुं नहीं. ज्यारे मखवानो निषेध थ्यो
त्यारे तेनां छुंडणां के उचारणां तो लेवायज केम ?
बालकने धवरावबुं होय तो नग्न करीने धवरावबुं, अर्थात् तेना
अंग उपर वस्त्र रहेवा न देवुं. घरमां चोतरफ फस्त्रा करबुं नहीं.
मत बेसजो माशुं गुंथवा रे, मत घालजो तेल ॥
नावुं न धोबुं सिंदूर सेंथो रे, मस्तक उलबुं मेल ॥ २५ ॥

माशुं गुंथवा बेसबुं नहीं, तेमज तेल पण माशामां
नाखबुं नहीं. न्हावानुं तथा धोवानुं त्यजी देबुं अने सेंथामां
सिंदूर न जरवो तथा माशुं पण न ओलबुं.

कृतुवंती हाथे जल जरी रे, देरासरे जो आवे ॥
समकितबीज पामे नहीं रे, फल नारकीनां पावे ॥ २६ ॥

कृतुवंती नारी जो हाथमां पाणी लइने देरासरे जाय तो
समकितनुं बीज तेने प्राप्त थाय नहीं, माटे एवी स्त्रीए पवित्र
देरासरमां पग पण मूकवो नहीं. डतां जो कोइ देरासरे आवे
तो तेने नारकीनां छुःखो सहन करवां पमे.

नव द्वेत्रमें रज खालनी रे, नारी वशे अजाणे ॥
छुंडण जुंझण ने सापिणी रे, पापिणी होये प्राणे ॥ २७ ॥

(१५)

जे नव हेत्रो पवित्र कहां रे तेमां क्षतुवंती नारीशी अजाएतां रज पमी जाय तो ते पापिणी नारीने प्राण जतां खुँमण, चुंमण के सापिणीनो अवतार लेवो परे रे.

क्षतुवंती यात्राए चालतां रे, मत बेसजो गाडे ॥
संघतीर्थ फरस्यां थकां रे, पमशो पाताल खाडे ॥ ३७ ॥

क्षतुवंती नारीए यात्रायें जती वखते गामामां न बेसबुं, अने जो एवी स्थितिमां कोइ संघतीर्थने स्पर्श्या तो जाणजो के पातालना खारे पमबुं पमशो; अर्थात् बहु अशातावेदनीय कर्मो ज्ञोगवां पमशो.

चोवीश प्होर एकांतमां रे, चोथे दिन नाबुं धोबुं ॥
पुरुष बीजो नव पेखवो रे, मुख दर्पणमां न जोबुं ॥ ३८ ॥

चोवीश प्होर एटले त्रण दिवस रजस्वदा बाइए एकांतमां रहेबुं, चोथे दिवसे न्हाइ धोइ पवित्र अबुं, परपुरुषने जोवो नहीं तेमज दर्पणमां मुख पण न जोबुं.

मूत्र ठांटे पावन गायनुं रे, घरमां सहु गामे ॥
बीपे धूंपे धोवे दिन चोथे रे, ज्ञोजन रांधवा पामे ॥ ३९ ॥

चोथे दिवसे घरमां बधे गोमुत्र ठांटबुं, कारण के ते बहु पवित्र लेखाय रे, अने तेना वरे अशुद्धिनो नाश आय रे. ते उपरांत घरमां ढींपण करी बधे शुद्धि करवी जोइए. आटबुं कर्या पठी ते बाइ रसोमामां जइ रसोइ करी शके.

दर्शन पूजा दिन सातमे रे, जिनज्ञक्ति करवी ॥
ब्रत पञ्चखाण वखाण सुणो रे, पुण्य पालखी जरवी ३१

सातमे दिवसे ते बाइ जिनमंदिरमां जवाने माटे योग्य बनी
शके; अर्थात् सातमे दिवसे जिनज्ञक्तिनो अधिकार तेने प्राप्त
आय. ते पहेलां नहीं. ब्रत पञ्चरकाण करवां तथा व्याख्यान
सांच्चबुं ते सातमा दिवसे करी शके. पुण्यनी पादखी जरवी
होय तोपण तेने माटे आ सातमो दिवसज योग्य गणाय.

सोल शणगार सजी जला रे, आवे जरतार पासे ॥
गर्ज अनुपम उपजे रे, संपूर्ण नव मासे ॥ ३२ ॥

आवी नारी सोले शृंगार सजी पोताना पति पासे आवे.
आवी रीतनी विधिने मान आपनारी स्त्रीने पेटे जे गर्ज
रहे ते अनुपम आय, अने बराबर नव मासे सुंदर संताननी
प्राप्ति आय.

दिन सोलमे क्षतुवंतीनो रे, गर्ज उपजवा काल ॥
चोथे दिवसे गर्ज उपजतां रे, अद्वयायुष लहे बाल ३३

क्षतुवंती नारीने सोलमे दिवसे गर्ज उपजवानो काल प्राप्त
आय हे. सोलमा दिवसने बदले जो चोथे दिवसे गर्ज रहे
तो ते संतान बहु ऊँकी मुदत सुधी जीवीने मरी जाय, अर्थात्
अद्वयायुषी आय.

षट आर दश बार चौदमे रे, सोलमे दिवसे गाज ॥
नंदन उपजे गुणनिलो रे, रूप रंग जशलाज ॥ ३४ ॥

ठ, आर, दश, बार, चौद अने सोलमे दिवसे अर्थात् बेकीना
दिवसे जे गर्ज धारण आय ते रूप-गुणमां अनुपम तथा यशस्वी
आय, एम बुद्धिमान् पुरुषोनुं मानबुं हे.

(१७)

दोइ जाम रात्रे ज्ञोग तजो रे, वीर्ये उपजे बेटी ॥
दिवसनो ज्ञोग निर्बिलो रे, जब्दी रातमी जेटी ॥ ३५ ॥

रात्रीना बे प्रहर वीत्या पठी ज्ञोग करवो नहीं. दिवसे ज्ञोग करवानो तहन निषेध ठे. रात्रीनो अवसरज योग्य गणाय ठे. बे प्रहर पठी ज्ञोग करवाशी पुत्री उत्पन्न आय एम कहेवानो आशय होय तेम जणाय ठे.

बारथी मांझी पच्चावन्ने रे, वर्षे जणे नारी ॥
नर चोवीश नारी सोखनी रे, सुत होय सुखकारी ॥ ३६ ॥

बार वर्षनी अंदरनी तथा पंचावन वर्ष उपरनी नारी साथे ज्ञोग करवो अनुचित ठे, कारण के तेनाशी पुत्रोत्पत्ति अती नशी. नर चोवीश वर्षनो अने नारी सोख वर्षनी होय तो तेनाशी जे पुत्र उत्पन्न आय ते बहु सुखकारी आय.

पुरुष वीर्य बहु बेटमो रे, बेटी रक्ते वखाणुं ॥
सम जागे नपुंसक नीपजे रे, प्रज्ञु वचने हुं जाणुं ॥ ३७ ॥

पुरुषनुं वीर्य वधारे होय तो पुत्र उत्पन्न आय, अने स्त्रीनुं रक्त वधारे होय तो पुत्री उत्पन्न आय; वीर्य अने रक्त उत्तय सम जागे होय तो नपुंसक संतान प्राप्त आय; आ वात प्रज्ञुना शब्दोमां होवाशी हुं तेने मानपूर्वक वखाणुं छुं.

मध्यम गर्ज होय रेवतीमां रे, जन्मे मूलक मूल ॥
श्रवणपंचक दश रोगथी रे, गर्ज फूल अनमूल ॥ ३८ ॥

रेवती नक्षत्रमां जो गर्ज रहे तो ते मध्यम आय, मूल नक्षत्रमां जन्मे तो उत्तम आय, अने जो श्रवणपंचकमां जन्मे तो

ऋ० २

(१७)

दश रोगथी पूर्ण आय, अथवा तो गर्जनुं फूल अनमूल-मूल
विनानुं आय.

गर्ज जन्म अज्ञीचीमां रे, पुत्र आय तो कर्मी ॥
हस्त सूर्ययोगे जन्म भखो रे, सुत होय सुधर्मी ॥ ३४ ॥

अज्ञिजित् नक्षत्रमां बालक गर्जमां आवे तो ते पुत्र कर्मी
आय. हस्त नक्षत्रनी साथे सूर्ययोग थये छते जन्म आय तो ते
बहु सारो अने धार्मिक आय.

मंगलनो जन्म अश्वेषां रे, बेटी बहुत रीसाल ॥
पूनम मूल सूर्यवारनो रे, चटको चोर ठीनाल ॥ ४० ॥

मंगलवारे अभ्लेषामां जन्म आय ते पुत्री बहु रीसाल
आय. मूल नक्षत्र अने सूर्यवार तथा पूर्णिमाने दिने पुत्र जन्मे ते
लुच्छो, चोर के ठीनालवो आय.

ज्येष्ठानुराधा रोहिणी विशाखा रे, मृग अश्विनी नरणी
गर्ज पडे सुआवडे रे, पुरुष मेले कां परणी ॥ ४१ ॥

ज्येष्ठा, अनुराधा, रोहिणी, विशाखा, मृगशिर अश्विनी
अने नरणी नक्षत्रमां गर्ज रहे तो ते कां तो पर्नी जाय,
अथवा सुवावरना वखतमां तेनो धणी खीने तजीने जाय
(अर्थात् मरण पामे).

गर्ज जन्म पूर्वा नक्षत्रमां रे, घणुं बालक ढीक्हो ॥
वादी प्रमादी उत्तरा तणो रे, विद्यावंत ठबीक्हो ॥ ४२ ॥

पूर्वा नक्षत्रमां जे बालक जन्मे ते घणो ढीक्हो बालक आय.

(१४)

छत्तरा नक्षत्रमां जन्मे ते वादी किंवा प्रमादी अथवा सुंदर
अने विद्यावंत आय.

पंच मासे नारीउ गर्जणी रे, मेले पुरुषनो संग ॥
दोष लागे ने बालक जांगे रे, ज्ञाग रोग प्रसंग ॥ ४३ ॥

गर्ज धारण कर्या पठी पांच मासे गर्जिणी खीए पुरुषनो
संग त्यागवो जोश्छ. उतां जे दंपती ज्ञोग करे ते ज्ञोग अनेक
रोगने उत्पन्न करे, तेमज गर्जपातनो पण दोष लागे; कारण के
पांच मास पठीना ज्ञोगश्ची गर्जने घणी इजा श्वानो जय रहे डे.
ठडे मासे बालक आगरु रे, सातमे होये कोढ ॥
रांक तोदे मास आठमे रे, नवमे जन्मतां पोढ ॥ ४४ ॥

ठडे मासे जे बालक जन्मे ते बहु लांबो वखत जीवे नहीं.
सातमे मासे जन्मे ते कोढीउ आय, आठमे मासे जन्मे ते दीन,
कुःखी अने रोगीष आय तथा नवमे मासे जन्मे ते प्रौढ आय.
पंच बोद्धे गर्जे उपजतो रे, जरतार विना साचुं ॥
पुरुषजोगे पन्नर ज्ञेदशुं रे, गर्ज श्वानुं काचुं ॥ ४५ ॥

जरतार विना पांच ज्ञेदे करी गर्ज रहेवानुं कहुं डे अने
पुरुषनो योग उतां १५ ज्ञेदे गर्ज रहेतो नशी. आ पांच अने
पंदर ज्ञेद कह्या ते गुरुगम्यशी अथवा शास्त्रोक्तशी समजी लेवा.
पडवे ने ठठ अगीआरशे रे, जन्म बालक जोलो ॥
बीज सातम ने बारस तणो रे, जन्म श्वाय तो गोद्धो ॥ ४६
पम्बे, ठडे के अगीआरशने दिवसे जन्म श्वाय तो ते

(४०)

बालक बहु ज्ञोखो आय, अने बीज, सातम के बारसने दिवसे
जन्मे ते गोखो अर्थात् भुच्चो अने मूर्ख आय.

वद्धी त्रीज आठम ने तेरशे रे, पुत्र होय सुन्नोगी ॥
चोथ चौदश पुत्र नवमीनो रे, कम्बो क्रोधी रोगी ॥४३॥

त्रीज, आठम अने तेरशने दिवसे जे बालक जन्मे ते सारा
ज्ञोग ज्ञोगववावाहो आय. चोथ, चौदश अने नवमीए जे पुत्र
आय ते कम्बो, क्रोधी अने रोगी आय.

पांचम दशम ने पूनमनो रे, जन्म होय ज्ञाग्यशाक्षी ॥
जन्म्यो अमासे तो उक्तुं रे, मूर्ख महोटो ते हाली॥४४॥

पांचम, दशम ने पूनमने दिवसे जे पुत्र जन्मे ते बहु ज्ञाग्य-
शाक्षी आय, अने तेथी उक्ती रीते अर्थात् अमासने दिवसे
जन्मे ते मूर्ख आय, एम समजवानुं रे.

मीन लग्न मेष वृषनो रे, पुत्र धारजो गलीयो ॥
लग्न मिथुन कर्क सिंहनोरे, बुद्धिवान ने बद्धीयो ॥४५॥

मीन, मेष अने वृष राशिमां जे पुत्र जन्मे ते गलीया
बद्ध जेवो ढीखो आय, अने मिथुन, कर्क अने सिंह राशिमां
जन्मे ते बुद्धिवान् अयानी साथे बद्धवान् पण आय.

लग्न कन्या तुल वृश्चिकनो रे, पुत्र कुल मांहे दीवो ॥
धन मकर लग्न कुंञ्जनो रे, धणुं जशनामी जीवो ॥५०॥

कन्या, तुला अने वृश्चिक राशिमां जे पुत्र जन्मे ते कुलमां
दीपक समान उज्ज्वल आय अने आखा कुदुंबने अजवाले,

(२१)

तेमज जे पुत्र धन, मकर अने कुंज राशिमां जन्मे ते घण्ठे
जशनामी तथा दीर्घायुषी आय.

सूर्य मंगलवारे जन्मीयो रे, बालक रोगीयो तापी ॥
शनि सोम शुक्र टाढो सदारे, बुध गुरु डे प्रतापी ॥५१॥

रविवारे अने मंगलवारे जे जन्मे ते रोगी तथा क्रोधी आय,
शनिवार, सोमवार अने शुक्रवारे बालक जन्मे ते शांत थाय,
अने बुधवारे तथा गुरुवारे जन्मे ते महा प्रतापी आय.

पुत्र उदासी उद्घेगमां रे, लाज्ञामृत शुज्ज वेळा ॥
रोग रोगी क्रोधी कालमां रे, चलमां चोकस चाला ॥५२॥

उद्घेग चोघमीयामां जन्मे ते बालक उदासी आय, लाज्ञ,
अमृत अने शुज्ज चोघमीयामां जन्म आय ते वहु सारो लेखाय
गे, रोग चोघमीयामां रोगी अने काल चोघमीयामां क्रोधी तथा
चल चोघमीयामां चोकस प्रकारना चाला करनारो पुत्र आय.
रांध्युं ज्ञोजन कृतुवंती तणुं रे, जाणे लाडु सवाद ॥
ज्ञोग जोग मारा मखे रे, रोग शोक प्रमाद ॥ ५३ ॥

कृतुवंती नारीए जे ज्ञोजन रांध्युं होय ते ज्ञोजनमां लारु
जेटदो स्वाद मानी जे मनुष्य आहार करे तेने अनेक प्रकारना
मारा ज्ञोगोनो जोग प्राप्त आय, तथा रोग, शोक अने प्रमादनो
पण तेनामां पार न रहे.

वेद पुराण कुरानमां रे, श्री सिद्धांतमां जाख्युं ॥
कृतुवंती दोष घण्ठे कह्यो रे, पंचांगे पण दाख्युं ॥ ५४ ॥

वेद, पुराण तथा कुरानमां पण लख्युं गे के कृतुवंती नारी

(४२)

साथे आप लेनो व्यवहार राखवाथी घण्ठ पाप दागे डे. आ वातने आपण जैन सिद्धांतो तथा पंचागी पण टेको आपे डे. पहेले दाहाडे चांमादिणी कही रे, ब्रह्मघातक बीजे ॥
धोबण त्रीजे चोथे दिवसे रे, शुद्ध नारी वदीजे ॥ ५५ ॥

ऋतुवंती नारीने प्रथम दिवसे चांमादिणी जेवी समजवी, बीजे दिवसे ब्रह्मघातक जेवी समजवी अने त्रीजे दिवसे धोबण समान लेखववी. चोथ दिवसे न्हाइ धोइने शुद्ध आय त्यारे पवित्र लेखववी.

काकण शाकण कामणना रे, मंत्र पामशो खोटा ॥
देवनुं साधन अरथमशो रे, मत वालजो गोटा ॥ ५६ ॥

जो ऋतुवंतीनो संसर्ग राखशो तो काकण, शाकण अने कामणना मंत्रो खोटा पामशो अने कोइ देवनुं साधन हशो तो ते पण आथमी जशे, माटे ए बाबतमां गोटा वाळशो नहीं.

ऋतुवंतीनुं मुख देखतां रे, एक आंबिल दोष ॥
वातमी करतां रागनी रे, पांच आंबिल पोष ॥ ५७ ॥

ऋतुवंती नारीनुं मुख मात्र निरखवाथी एक आंबिलनुं प्राय-शित लागे डे, अने रसपूर्वक एटदेके के जो होंशथी तेनी साथे वात करवामां आवे तो पांच आंबिल करवां जोइए. आटलुं प्रायश्चित्त शाखमां कह्युं डे.

ऋतुवंती आसने बेसतां रे, सात आंबिल साचां ॥
ठठबार तास ज्ञाणे जम्या रे, नव गढ होय काचा ॥ ५८ ॥

(२३)

कृतुवंती नारीना आसन उपर बेसवाथी सात आंबिलनी
आद्योयण लेवी परे डे, अने तेने ज्ञाणे जमवाथी चार उच्छनी
आद्योयण आवे डे अने शीयलना नव गढ कहा डे ते शिथिद
अड जाय डे.

कृतुवंती नारीने आजङ्घ्यां रे, उच्छनुं पाप लागे ॥
वस्तु देतां लेतां अचमनो रे, कहो केम दोष जागे ॥५॥

कृतुवंती खीने अमवाथी उच्छनुं पाप लागे डे, अने वस्तु
आपवा लेवाथी अचमनो दोष आवे डे. आवो दोष कहो बीजी
शी रीते झूर आय ?

खाधुं जोजन नारी हाथनुं रे, जव लाखनुं पाप ॥
जोग जोग नव लाखनुं रे, वीर बोद्धे जबाप ॥६०॥

आवी नारीना हाथनुं जो जोजन करवामां आवे तो लाख
जव पर्यंत संसारमां त्रमण करवुं परे, अनेतेनी साथे जोग कर-
वामां आवे तो नव लाख जव करवा परे. आ वात वीर प्रस्तुए
एक प्रश्नना उत्तरमां जणावी डे.

साधु साख नारी जोगथी रे, जोजन पाप अघोर ॥
नरक निगोदमां जव अनंता रे, कर्म बांधे कठोर ॥६१॥

साधु पुरुषनी साहीए एम कहीए डीए के एवी नारी साथे
जोग करवाथी अनेजोजन करवाथी अघोर पाप बंधाय डे,
अने नरक-निगोदमां अनंता जव जमवा उतां तेनो भट्टको
अतोनथी, कारण के ते एवां कठोर कर्मो बांधे डे.

(२४)

कृतुवंती खातां ज्ञोजन वध्युं रे, ढोरने लाची नाखे ॥
ज्ञव बार चुंका करवा पडे रे, चंद्र शास्त्रनी साखे ॥६२॥

चंद्र शास्त्रनी साहीए कहेवुं परे रे के कृतुवंती स्त्रीना
ज्ञाणामां जे ज्ञोजन वध्युं होय ते जो ढोर ढांखरने खावा
देवामां आवे तो बार ज्ञव चुंमी रीते ज्ञमवा परे.

रजस्वला वहाणे समुद्रमां रे, बेसतां वहाण डोखे ॥
जांगे कां लागे तोफानमां रे, माल वामे कां बोखे ॥६३॥

रजस्वला बाझ जो वहाणमां बेसे तो ए वहाण पण मोखवा
लागे रे, अने कां तो वचमां जांगी जाय रे के तेने तोफान
लागे रे, तेथी अंदरनो माल पाणीमां वामवो परे रे अथवा
वहाण छूबी जाय रे.

लख ज्ञव जाण अजाणमां रे, लघु वरु ज्ञव आठ ॥
ज्ञव लाख ने वाणु धातमां रे, एम शास्त्रनो पाठ ॥ ६४ ॥

उपर कह्यो ते दोष जो जाणतां आय तो लाख ज्ञव अने अजाणतां पण अझ जाय तो नाना मोटा आठ ज्ञव करवा परे, अने
एक लाख ने वाणु धातो सहन करवी परे, एवो शास्त्रनो पाठ रे.
धर्मवाली नारी नाझ धोझ रे, संगमे ज्ञोजन खाय ॥
पुत्ररत्न पामे संपदा रे, देवलोकमां जाय ॥ ६५ ॥

धर्मवाली बाझ चोथे दिवसे न्हाझ धोझने सौ साथे ज्ञोजन
करे. आवी बाझने जे पुत्र आय ते रत्न जेवो आय अने
बहु संपत्ति ग्रास करे एटबुंज नहीं, पण एवी बाझ आयुष्य
पूरु थये देवलोकमां जाय.

(४५)

कमला राणी प्रज्ञु वांदतां रे, बार लाख ज्ञव कीधा ॥
मालण फूल अटकावमां रे, लख ज्ञव फूल दीधां ॥६६॥

कमला राणी क्षतुवंती हती लारे ज्ञूलशी तेणे प्रज्ञने वंदना
कीधी. आथी करीने तेने बार लाख ज्ञव सुधी संसारअटवीमां
परिच्छमण करबुं पञ्चुं. एक मालणे एवीज स्थितिमां फूल वेच्यां,
तेथी तेने एक लाख ज्ञव करवा पञ्च्या.

दुँड ज्ञणे फूँडुं गुंबडुं रे, धर्माधर्म विरोध ॥
शास्त्र विना मते माचता रे, लहे नरक निगोद ॥६७॥

दुँढीआ लोको एम कहे ठे के ए तो फुटेला गुंबमा जेबुं ठे,
तेथी ते धर्माधर्ममां विरोधरूप नथी, पण आम कहेनाराठे
शास्त्रनी साह्नी विना पोताना मत प्रमाणे बोद्धे ठे, तेथी करीने
तेचे नरक निगोदना अधिकारी थाय ठे.

एम सांचली क्षतुवंतीनो रे, अधिकार आनंदे ॥
घरमांहे सावचेत राखजो रे, जाखयुं वीर जिणंदे ॥६८॥

आ प्रमाणे क्षतुवंती नारीनो जे अधिकार कह्यो ठे तेनुं
आनंदथी बरावर मनन करी स्मरणमां राखवो अने ते प्रमाणे
बहुज सावचेतीथी घरमां वर्त्तन राखबुं. ए प्रमाणे कहेलुं ठे.
निज धर्म पालवा नारीठे रे, जली सज्जाय सुणजो ॥
ध्रोख ग्रामे तपागड्हमां रे, श्रावक श्राविका सुणजो ॥६९॥

पोतानो धर्म पालवानी रुचिवाली वाढए आ सज्जायनो
सारी रीते अन्यास करवो. आ सज्जाय ध्रोख गाममां लखायेदी

(४६)

थे, तेथी ध्रोदनिवासी तपगङ्गना श्रावक तथा श्राविकाउने संबोधीने कहे थे के हे बाझउ तथा जाझउ ! आ सज्जाय सारी रीते सांनदजो.

संवत् अढार पांसठमां रे, दीवाली खटकाली ॥
कहे खीमचंद शिवराजनो रे, करजो धर्म संज्ञाली ७०

आ सज्जाय संवत् १८६५ मां रची थे, अने प्रसंग पण दीवालीनो हतो. लखनार पोतानुं नाम आपतां कहे थे के हुं शिवराजनो पुत्र खीमचंद कहुं बुं के सौ कोइ पोतपोतानो धर्म बराबर संज्ञालीने पावजो.

॥ अथ गोतिज्ञास प्रारंजः ॥ राग रामग्री ॥

॥ वीर जिनेश्वर पाय प्रणमीने, प्रणमीए शारद माय रे ॥ गोतिनिवारण ज्ञास जणेशुं, जेम पापमल जाय रे ॥ गोति निबांधी वंश न वाधे, धर्म कर्म नवि कोय रे ॥ एम जाणीने गोति निवारो, जेम वांरित फल होय रे ॥ गो० ॥ १ ॥ जे हिंसादिक महामल गोति, ते लोपे जीव ज्योति रे ॥ ते तो टक्के तपानल तापे, जो दयारस व्यापे रे ॥ गो० ॥ २ ॥ गोति मूर्त्ति स्त्रीधर्मिणी जाणो, तेहनो जय घणो आणो रे ॥ जेहनो दोष दीसे निज नयणे, वक्ती कह्यो जिनवयणे रे ॥ गो० ॥ ३ ॥ जेह गोति धातु-

(४)

रस फूटे, पीठ कणकवांक त्रूटे रे ॥ विकसी धाय
तिन्हिक बहु लागे, गमगुंबद रोग जागे रे ॥ ठो०
॥ ४ ॥ दीर्घे अंध होय नेत्र रोगी, षंड होये संज्ञोगी
रे ॥ गंधे अन्नादिक कशमख आये, पापमी पमी
धाबद्वाये रे ॥ ठो० ॥ ५ ॥ वेमी बुडे जेहने संगे,
जावा रंग उरंगे रे ॥ स्नानजद्वे वेल वृक्ष सुकाये,
फूल फल नवि आये रे ॥ ठो० ॥ ६ ॥ एम जाणी
बीजे घरे राखो, तेहचुं जाष म जाषो रे ॥ वस्तु
वानी आनन्दवा न दीजे, दूर थकांज रहीजे रे ॥
ठो० ॥ ७ ॥ पुण्यवंत सुणो सविचारी, एह दोष होय
जारी रे ॥ चुक्तवा तो उपवास करीजे, स्नान करी
बोखीजे रे ॥ ठो० ॥ ८ ॥ बीजे दिन स्नान जब कीजे,
तव वस्त्र चीजबीजे रे ॥ अवर वस्त्र धोयां पहेरीजे, जोजन
निरस लीजे रे ॥ ठो० ॥ ९ ॥ जेणे जाजने जोजन
कीजे, ते घर मांहे न लीजे रे ॥ केहने ते अडवा नवि
दीजे, चूमि मांहे बूजीजे रे ॥ ठो० ॥ १० ॥ नदी
सरोवरे स्नान न कीजे, तेह मांहे शोच न लीजे रे
॥ तेणे शाय अपवित्र पाणी, डुःख सहुनी खाणी रे
॥ ठो० ॥ ११ ॥ त्रीजे चोथे दिन एम पाखो, ठोति

(४७)

पाप पखादो रे ॥ पांचमे दिन पवित्र होइ आवो,
जेम पुण्यफल पावो रे ॥ ग्रो० ॥ १२ ॥ जेम वन
मांहे दवे जीव बद्दे, तेम तिहाँ तेणे जब्दे रे ॥ अण-
गल नीर नवि खरचीजे, जीव यतन घणुं कीजे रे
॥ ग्रो० ॥ १३ ॥ एम न राखे जे नर निज गोरी, तेह
पापरथ धोरी रे ॥ एम न रहे जे नारी असारी, ते
पामे डुःख नारी रे ॥ ग्रा० ॥ १४ ॥ शाकिनी जेम
कुटुंबने खाये, नरक मांहे ते जाय रे ॥ डुःख देखे
ते त्यां अति घणां, ठेदादिक वध बंध तणां रे
॥ ग्रो० ॥ १५ ॥ सापिणी वाघणी रीढणी सिंहणी,
श्यालिणी शुनी होय कागणी रे ॥ अशुद्ध योनिमां
पर्डी डुःख पामे, ज्वोज्वव पातक गामे रे ॥ ग्रो० ॥
१६ ॥ एम जाणी राखे नर नारी, जेह रहे सवि-
चारी रे ॥ ते सहु सुख चोगवे संसारी, पर्डी मुक्ति
वरे नारी रे ॥ ग्रो० ॥ १७ ॥ एम जाणी स्त्रीधर्म-
मल टालो, निज मन मेल पखादो रे ॥ ब्रह्म-
शांतिनी वाणी संज्ञालो, निर्मलाचार व्रत पालो रे
॥ ग्रो० ॥ १८ ॥ इति सज्जाय ॥

(४८)

॥ अथ सूतकनी सज्जाय लिख्यते ॥

॥ देशी चोपाइनी ॥ सरस्वती देवी समरु माय,
सद्गुरुने वबी बायुं पाय ॥ विचारसार ग्रंथशी
कहुं, ते परमारथ जाणो सहु ॥ १ ॥ सूतक तणो
हुं कहुं विचार, सांजलजो नर नारी सार ॥ जेने
धेर जन्म थाय ते जाण, दश दिवसनुं कहुं प्रमाण
॥ २ ॥ एटबो पुत्र जन्मनो सार, पुत्री जन्मे
दिन अगीआर ॥ मृत्यु घरनुं सूतक दिन बार, ते
धेर साधु न व्होरे आहार ॥ ३ ॥ ते घरनुं जल
अग्नि जाण, जिनपूजा नव सूजे सुजाण ॥ एम
निशीथचूर्णमां कह्यो, ए तत्त्वार्थ गुरुमुखशी
बह्यो ॥ ४ ॥ निशीथ सोलमे उद्देशो सार, ए महंत
मुनि कहे अणगार ॥ जन्म तथा मरण घर जाणो
सहु, डुगंठनिक गुरुमुखशी लहुं ॥ ५ ॥ एम
व्यवहार ज्ञाष्यमां वबी, जाषे सूधा साधु केवबी ॥
मलयगिरिकृत टीका जाण, दश दिन जन्म सूतक
परिमाण ॥ ६ ॥ हवे सांजलो जिनवाणी सार,
एम जाषे सूधा अणगार ॥ विचारसार प्रकरणे
सार, एम जाषे श्रीजिन गणधार ॥ ७ ॥ मास

एक प्रसवतीने धार, प्रतिमादर्शन न करे विचार
 ॥ दिवस चालीश जिनपूजा सार, नहीं
 करे खी ए व्यवहार ॥ ७ ॥ साधु पण नव लीए
 आहार, तिहां सूतके कहे अणगार ॥ तेना घरनां
 माणस होय, जन्म मरणनुं सूतक जोय ॥ ८ ॥ न
 करे पूजा दिन बार ते जाण, समजी लेजो चतुर
 सुजाण ॥ मृतकने अमुकणहारा कहा, चोवीश
 प्होर ते साचा सहा ॥ ९ ॥ परिक्षमणादिक न
 करे जाणै, एम जाखे ठे त्रिल्लुवनजाण ॥ वेशना
 पालटहारा कहा, आठ प्होर ते साचा सहहा
 ॥ १० ॥ मृतक कांध देनारा जाण, अन्य ग्रंथथी
 लेजो सुजाण ॥ सोल प्होर परिक्षमणुं नव कह्यो,
 ए जिन जाख्यो आगम लह्यो ॥ ११ ॥ जन्मनुं
 सूतक दश दिन सार, जन्मने थानक मास विचार
 ॥ घरना गोत्रीने दिन पांच, सूतक टाके गुरु
 जाखे साच ॥ १२ ॥ जन्म हुउ तेहीज दिन मरे,
 वली देशांतर फरतां मरे ॥ संन्यासी अनेरो मृत्युक
 होय, सूतक दिन एक जाणो सोय ॥ १४ ॥ दास
 दासी घरमां मृत्यु होय, दिन एक बे त्रणनुं

१ मोडे बोद्धीने न करे, मौनपणे करी शके.

सूतक सोय ॥ आठ वर्षथी न्हानो मरे शिशु, तो
 दिन आरनुं सूतक इस्युं ॥ १५ ॥ ए जन्म मरणनुं
 सूतक कहुं, अन्य ग्रंथमां एमज लहुं ॥ वबी
 विचारसार मांहे सार, एम जाखे डे श्री अणगार
 ॥ १६ ॥ क्रतुवंती नारी तणो विचार, त्रण दिन
 लगे जंकादिक सार ॥ नव दूखे कुलवंती नार,
 परिक्रमणां दिन चार निवार ॥ १७ ॥ तपस्या करतां
 लेखे सही, दिन पांच पठी जिनपूजा कही ॥
 वबी स्त्रीने रोगादिक होय, दिवस त्रण उद्घांध्या
 सोय ॥ १८ ॥ रुधिर दीर्घमां आवे सही, तेनो
 दोष नव जाणे कहीं ॥ विवेके करी पवित्र आय
 नार, पठी जिनदर्शनथी लहे जवपार ॥ १९ ॥
 एम जिनप्रतिमा पूजा करो, जवसायर लीकाए
 तरो ॥ वबी साधु सुपात्रे दीजे दान, जेम पामो
 तमे स्वर्ग विमान ॥ २० ॥ जिनपडिमा अंगपूजा
 सार, न करे क्रतुवंती जे नार ॥ एम चर्चरी ग्रंथ
 मांहे विचार, ए परमारथ जाणो सार ॥ २१ ॥ वबी
 जाख्यो सूतक विचार, जाखुं सद्गुरु तणे आधार
 ॥ तिर्यंच तणो लवलेशज कहुं, ते आगमथी
 जाणो सहु ॥ २२ ॥ घोका ज्ञेस उंट घरमां होय,

(३२)

प्रसवे दिन एक सूतक जोय ॥ गाय आदिनुं मरण
जव थाय, कबेवर घरथी बाहिर जाय ॥ २३ ॥
एटली वेला सूतक होय, दास दासी कन्या घर
सोय ॥ जन्म होय के मृत्यु जाण, त्रण रातनुं
होय प्रमाण ॥ २४ ॥ जेटला मासनो गर्जज पडे,
तेटला दिवसनुं सूतक नडे ॥ ज्ञेस विआयां दिन
पंदर छुध, ते मांहे तो कहीए अशुद्ध ॥ २५ ॥
गौङ्गुधनुं कहुं प्रमाण, दिवस दश जाणो गुण-
जाण ॥ डाकी दिन आठ पठी ते छुध, ते पहेलां
तो कहीए अशुद्ध ॥ २६ ॥ गौमूत्र मांहे चोवीश
प्होर, संमूर्धिम जीव उपजे ते जोर ॥ सोल प्होर
ज्ञेसनी नीत मांहे, संमूर्धिम जीव उपजे ते मांहे
॥ २७ ॥ छादश प्होर बकरीनी नीत मांहे, आठ
प्होर गामर नीत ज्यांय ॥ एहमां संमूर्धिम उपजे
सही, एह वात गुरुमुखथी लही ॥ २८ ॥ ए सूतकनो
कह्यो विचार, थोका मांहे जाख्यो सार ॥ सूतक
विचार आगममां कह्यो, जिनेश्वर मुखथी सूधो लह्यो
॥ २९ ॥ सोहम शुद्ध परंपरा जाण, तेजे करी दीपे जेम
जाण ॥ अचबगडे वंडु अणगार, श्री पुष्टिसिंधु

सूरीश्वर सार ॥ ३० ॥ जणे सांचक्षे जे नर नार, पाले
ते तो शुद्धाचार ॥ अनुक्रमे अमर विमाने सोहाय,
रयणान्नूषण धरी मुक्ते जाय ॥ ३१ ॥ संवत् उग-
णीश डीद्वोतरो सार, श्रावण कृष्ण पंचमी हितकार
॥ जखौं बंदर चोमासुं करी, चोपाइ सूतकनी
कही स्थिर करी ॥ ३२ ॥ श्रावक श्राविका पाले
जेह, श्री जिनआणाए चाले तेह ॥ सहुँ रुद्धि
सिद्धि तणां सुख सार, बली मुक्ति तणां सुख लहे
निर्धार ॥ ३३ ॥ इति सूतकनी सज्जाय समाप्त ॥

॥ अथ रजस्वला स्त्रीना अधिकारनी गाथा ॥

जा पुष्पपवहं जाणी,—उण नहु संका
करेइ नियचित्ते ॥ तिवइ आ चंडगाइ,
तथ्य दोसा बहू हुंति ॥ १ ॥

अर्थः—जे पुष्पवती स्त्री जाणी करीने पोताना
चित्तने विषे शंकाय नहीं अने हांखलादिक रामने
आजडे तेने घणा मोटा दोष लागे ॥ १ ॥

खड्डी नासइ दूरं, रोगायंतह वहंति

ऋ० ३

(३४)

अणुवरयं ॥ गिहदेव य मुच्चंति, तं गेहं
जे न वज्रंति ॥ २ ॥

अर्थः—तेनी खक्षी छूर नासी जाय तथा रोग
आतंक विषम अनिवारक आय, अधिष्ठायिक देव
तेनुं घर मूकी जता रहे. ए रीते आजमुठेटवालानुं
घर जे नशी मूकतो तेने पूर्वोक्त वानां आय ॥ २ ॥
जइ कहवि अणान्नोगे, पुरिसे वि य भिवइ
निय महिलाए ॥ एहायस्स होइ सुधी, इय
नणियं सबलोएसु ॥ ३ ॥

अर्थः—जो कदाचित् अजाणतो थको कोइ पुरुष
ते स्त्रीने स्पर्श करे तो स्नान करवाई शुद्धि आय ए
वात सर्व लोक माँहे कहेली रे ॥ ३ ॥


विहि जिणन्नवणे गमणं, घर पमिमा-
पूऱ्णाणं च सज्जायं ॥ पुण्फवइ इडीणं,
पडिसिर्द्धं पुबसूरीदिं ॥ ४ ॥

अर्थः—विधिपूर्वक जिनन्नवनने विषे जाबुं, घरमां
देवपूजा करवी अने स्वाध्याय करवो, एटलां वानां
पुष्पवती स्त्रीने पूर्वसूरिए निषेध्यां रे ॥ ४ ॥

आखोअणा न पढइ, पुष्पवश जं तवं
करे नियमा ॥ नविअ सुत्तं अन्नंता, गुणइ
तिहिं दिवसेहिं ॥ ५ ॥

अर्थः—पुष्पवती स्त्री त्रण दिवस सुधी गुरु पासेशी
आखोयण लेवाने अर्थे पोतानुं पाप प्रकाशे नहीं,
बली तपस्या न करे, नियम करे नहीं, सूत्र गणे
नहीं. बली अन्य पण कांइ ज्ञाषण न करे ॥ ५ ॥
लोए लोउत्तरिए, एवंविह दंसणं समुद्दिठं ॥
जा नणइ नहिं दोसा, सिर्घंत विराहगो सोउ॥६

अर्थः—लोक मांहे तथा लोकोत्तर एटबे जिनशासन
मांहे उपर प्रमाणे कहे लुं डे. जे कहे डे के एमां दोष
नशी तेने सिद्धांतना विराधक जाणवा ॥ ६ ॥
इति समाप्त ॥



॥ अथ स्त्रीने शील पालवाना यत्किंचित् बोद्धो खखीए ढीए ॥

१ पिता बांधव प्रमुख कोइ पण पुरुषनी कोटे वदगी मखडुं
नहीं. २ कोइ परपुरुषने नवराववो नहीं. ३ कोइ परपुरुषनुं
जवटणादिकश्री अंगमर्दन करवुं नहीं. ४ कोइ परपुरुष साथे
पत्रादिकश्री खेदवुं नहीं. ५ कोइ परपुरुषनो डेमो पकर्नी वात

करवी नहीं. ६ कोइ परपुरुष साथे हसीने हाथतादी लेवी नहीं. ७ कोइ परपुरुषनी वेणी गुंथवी नहीं. ८ कोइ परपुरुषनां अंग चांपवां नहीं. ९ कोइ परपुरुषना हाथनी पाननी बीमी लेवी नहीं. १० कोइ परपुरुष साथे एक शश्याए बेसबुं अने सुबुं नहीं. ११ वाटे ज़ेरीए पुरुषना संगमां जबुं नहीं. १२ घोमा विगेरे आम्शा विनाना वाहन पर बेसबुं नहीं. १३ ज्येष्ठ, ससरो, सासु तथा सासरामां कोइ मोटेरानी साथे रचाबाजी करवी नहीं. १४ कोइ परपुरुष साथे एकांतमां रहेबुं नहीं. १५ परपुरुषथी इष्टि मेलावी सरागथी जोबुं नहीं. १६ कोइ परपुरुष साथे सांकेतिक जापाथी बोलबुं नहीं. १७ योगी, जरमा अने जिहाचरनी साथे जाषण करबुं नहीं. १८ कोइ पुरुष देखे तेम बड़ीनीति लघुनीति करवी नहीं. १९ ज्यां पुरुष सुता होय त्यां अनर्गद थइ फरबुं नहीं. २० पुरुष देखतां आदास मरम्बवी नहीं. २१ तेम शरीरना अवयव उघामा करी बताववा नहीं. २२ अत्यंत मिष्ट पदार्थ खावा पर प्रीति राखवी नहीं. २३ ज्ञोजन अद्वय करबुं. २४ मोटे स्वरथी हसबुं नहीं. २५ अजाए घेर जबुं नहीं. २६ पीयर जाऊं रहेबुं नहीं. २७ धरनी वात कोइने कहेवी नहीं. २८ सासरानुं छव्य कपटथी पीयरीयाने आपबुं नहीं. २९ धीरा तथा नीचा स्वरथी बोलबुं. ३० अंग सर्व मंकित राखबुं. ३१ पोताना स्वामीनुं अपमान आय त्यां जबुं नहीं.

